

चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे

बी.पी.आर्ट्स, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी. कॉमर्स कॉलेज आणि के.आर.कोतकर कनिष्ठ महाविद्यालय,
चाळीसगाव.

वेबसाइट :- www.cescollege.org.in ईमेल-cescollegechalisgaon@gmail.com फोन नं.02589-222120

दिनांक:- ०४/०५/२०१८

माजी विद्यार्थी मेळावा

सज्जनहो, सप्रेम नमस्कार,

आपण महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहात. आपले महाविद्यालय १९६१ पासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण देत आहे. आतापर्यंत लाखो विद्यार्थी या महाविद्यालयाने घडविले आहेत. अनेक डॉक्टर्स, न्यायाधीश, वकील, इंजिनिअर्स, आय. ए. एस. आय.पी.एस.अधिकारी, कलेक्टर, तहसिलदार, शासकीय अधिकारी, कर्मचारी, प्रथितयश उद्योगपती, कारखानदार, उद्योजक, व्यापारी, खेळाडू, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, प्रगतीशील शेतकरी इ. या महाविद्यालयाने घडविले याचा आपणासह आम्हासही सार्थ अभिमान आहे. आपण सगळे या महाविद्यालयाचे विद्यार्थी म्हणजे एकाच कुटूंबातील सदस्य!

आपल्या महाविद्यालयीन सुवर्ण कालखंडाचे काही क्षण महाविद्यालय रूपी वृक्षेच्या छायेत घालविलेत इथूनच आपल्या पंखात, बाहुत बळ भरलं आणि त्या नंतर आपण आपआपल्या क्षेत्रात उंच भरारी घेतलीत आणि त्या क्षेत्रात आसमंताला गवसणी घातली दिग्गज बनलात नाव कमावलं याचा महाविद्यालयाला सार्थ अभिमान आहे “घार उडते उंच आकाशी, परी लक्ष तिचे पिला पाशी” असं म्हणतात, आपण भरारी घेतली, परंतु विविध जबाबदारी सांभाळताना गडबडीत आपल्याला पुन्हा घरट्याकडे येण्याची संधी नसावी हि संधी आपणास उपलब्ध झाली आहे

आज आपणा सगळ्यांना पुनःश्च एकत्र जोडण्याचा आम्ही संकल्प केला आहे, म्हणूनच महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा आयोजित केला आहे. आपणासह सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती की आपण या मेळाव्यास उपस्थित रहावे. या मेळाव्यात आपणास आपले जुने मित्र व मैत्रिणी भेटतील. सोबतच आपल्या महाविद्यालयीन आठवणी ताज्या होतील.

आपले महाविद्यालय, सर्व व्यवस्थापन मंडळ, प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आपणास भेटण्यासाठी उत्सुक आहेत. तरी आपणास महाविद्यालयाचा प्राचार्य या नात्याने विनंती की आपण आपल्या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित रहावे. व आपल्या माहितीतील सर्व माजी विद्यार्थ्यांना हा संदेश पाठवावा जेणेकरून आपल्या मित्रमैत्रिणींनाही जास्तीतजास्त संख्येने सदर मेळाव्यास हजर राहता येईल हि विनंती .

मेळावा - रविवार दि.२०/०५/२०१८

वेळ - सकाळी ९.०० वाजता

स्थळ- मेहता हॉल, महाविद्यालय परिसर, धुळे रोड, चाळीसगाव

शामलाल कुमावत
चेअरमन
ज्युनियर कॉलेज कमिटी
चा.ए.सोसायटी.चाळीसगाव

आपले विश्वासू,
डॉ.एम.बी.पाटील
चेअरमन
सिनियर कॉलेज कमिटी
चा.ए.सोसायटी.चाळीसगाव

नारायणभाऊ अग्रवाल
चेअरमन
मॅनेजिंग बोर्ड
चा.ए.सोसायटी.चाळीसगाव

प्रा.साहेबराव घोडे
प्रमुख, माजी विद्यार्थी संघटना

प्रा.मिलींद वा.बिल्दीकर
प्र. प्राचार्य